

Kotak Mahindra Bank

25th June 2020

The Manager

Corporate Relationship

BSE Limited

1st Floor, New Trading Ring,

Rotunda Building,

Phiroze Jeejebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai 400 001.

The Manager

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

5th Floor,

Plot No. C/ 1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose a copy of Notice published by the Bank on Thursday 25th June 2020, in English daily, Business Standard, and in Marathi daily, Navakaal, with respect to the duplicate share certificates, to be issued.

Kotak Mahindra Bank Limited

Bina Chandarana
Joint President & Company Secretary

Encl: as above.

Kotak Mahindra Bank Ltd. CIN: L65110MH1985PLC038137

Tender Notice e-Tender is inviting by Divisional Forest Officer, Bankura (South) Division for Excavation of Pond vide NIT No.- WBFOR/BKS/EP/IWMP-19/NIT-1/2020-21 in the website www.wbtenders.gov.in under Tender ID No. 2020 DOFR_286484_1 to 2020_ DOFR_286484_3. Last Date of submission of e-Tender is 02-07-2020 upto 05.00 p.m. Details are available www.bankuraforest.in www.westbengalforest.gov.in Sd/-

D. M. Pradhan, IFS Divisional Forest Officer. Bankura (South) Division

Tender Notice e-Tender is inviting by the Divisional Forest Officer Bankura (South) Division for Excavation of Pond vide NIT No.- WBFOR/BKS/EP/IWMP-16/NIT-1/2020-21 in website www.wbtenders.gov.in under Tender ID No. 2020 DOFR 286479 1 to 2020 DOFR_286479_2. Last Date of submission of e-Tender is 02-07-2020 upto 05.00 p.m. Details are available www.bankuraforest.in www.westbengalforest.gov.in

> Sd/-D. M. Pradhan, IFS **Divisional Forest Officer,** Bankura (South) Division

OSBI

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 2nd floor, Tower "4", The Arcade Building, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ **ARCs/NBFCs/FIs THROUGH e-AUCTION**

State Bank of India invites bids from the Banks/ARCs/ NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets Banks/ARCs/NBFCs/FIs interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCs/ NBFCs/FIs can contact on e-mail id-<u>dgm.sr@sbi.co.in</u>

State Bank of India invites Expression of Interest from Banks/ ARCs/NBFCs/FIs for the proposed sale of its Non Performing Assets (NPAs) comprising (01) financial asset with Total outstanding of ₹285.01 Crore. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at https://bank.sbi Click on link SBI In the news > SBI In the ne Auction Notice > ARC AND DRT for further details.

Issued by Deputy General Manager Place: Mumbai Date: 25-06-2020 (ARC) rabad-03. Ph. 040-

TENDER NOTICE (E-Tendering Cum Reverse Auction Mode only) Tender No.: CON/SCR/ChandiyaRoad/CRT/2020 Date 25-06-2020 CONCOR invites Online Open E-Tender Cum Reverse Auction in Two Bid system for Cargo/Container Handling/Transportation at Chandiya Road/CRT on South Central Region.

1) Estimated Cost in Rs.3.76 Cr. 2) Period of Contract 2+1 Years 3) Earnest Money Deposit | Rs.2,51,000/-(through E-Payment 4)Cost of Document Rs.2500/-(Incl.Taxes through E-Payment nonrefundable) 5)Tender Processing Fee Rs.5310/-(Incl.Taxes through E-Payment nonrefundable) 6)Date of Sale On line 25-06-2020 1500 hrs to 18-07-2020 1700 hrs. 7)Last Date & Time of Submission of E-Tender 21-07-2020 upto 1800 hrs. 23-07-2020 at 1200 hrs. 8)Date and Time of Opening of E-Tender

For eligibility criteria and other details please log onto www.concorindia.com or eprocure.gov.in or www.tenderwizard.com/CCIL. Corrigendum, if any will be hosted on www.concorindia.com and www.tenderwizard.com/CCIL websites only. Hence, the bidders are requested to visit the websites regularly.

Chief General Manager/SCR

In the matter of reduction of share capital of S R Holdings Private Limited

Under sec 66 of the Companies Act 2013 CA 122/2020

The Shareholders of M/s. S R Holdings Private Limited, a company registered under Companies Act 1956, having its registered office at 44, Armenian Street, Chennai approved the reduction of paid up capital of the Company from Rs. 14,02,37,900 consisting of 14,02,379 equity shares of Rs.100/- each by cancelling and extinguishing Rs.70/- per share to write off the accumulated loss of Rs.9,81,66,530/- thereby reducing the paid up capital to Rs. 4,20,71,370/- consisting of 4,20,71,370 equity shares of Re 1/each pursuant to provisions of section 66 & 64 of the Companies Act 2013. On an application, the said reduction was confirmed by the order of the Hon'ble National Company Law Tribunal Chennai Bench in application no CA/122/2020 dated 22.6.2020, for the notice of all

This is published as per the Directions of the Hon'ble Tribunal of Chennai Bench.

Authorised Representative Date : 24 6 2020 S R Holdings Private Limited Place : Chennai

CLARIANT

Clariant Chemicals (India) Limited CIN: L24110MH1956PLC010806 Regd. Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Phone: (+91) 22 7125 1000; Website: www.clariant.com; E-mail: investor.relations_India@clariant.con

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS SUB: TRANSFER OF EQUITY SHARES TO THE INVESTOR

EDUCATION AND PROTECTION FUND This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer

and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules'). In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, in addition to the unpaid or unclaimed Dividend required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF'), equity shares relating to such unpaid/unclaimed dividend and lying unpaid/unclaimed for seven consecutive years or more are also required to be transferred to the Investor Education and Protection Fund Suspense Account ('IEPF Suspense Account').

In view of the COVID19 pandemic and consequent to the country wide lockdown, the Company could not send individual notice to the Shareholders who have not claimed their dividends for consecutive seven years or more, in terms of the said Rules. The Company has uploaded the details of such Shareholders on its website www.clariant.com.

The concerned shareholder can claim the unpaid/unclaimed dividend by making an application to Link Intime India Pvt. Ltd., ('Link Intime') the Registrar and Transfer Agent of the Company, failing which the concerned shares (held either in physical or electronic mode) shall be transferred by the Company to IEPF Suspense Account.

In case no valid claim in respect of such equity shares is received from the concerned shareholders, the Company shall, with a view to comply with the requirements of IEPF Rules, transfer the shares to IEPF Suspense Account on July 1, 2020. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to IEPF Rules.

Shareholders can however claim both the unclaimed dividend amount and the equity shares transferred to IEPF Suspense Account from IEPF Authority by making an application in Form IEPF-5 online and sending the physical copy of the same duly signed (as per registered signature) along with requisite documents enumerated in the said Form IEPF-5 to the Company at its registered office or to Link Intime for verification of your claim.

In case of any queries/clarifications, concerned shareholders may contact Link Intime at the below mentioned address/email/telephone number:

Link Intime India Pvt. Limited

C101, 247 Park. L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083

Email ID: rnt.helpdesk@linkintime.co.in Phone: 022 - 4918 6000

For Clariant Chemicals (India) Limited

Amee Joshi

Date : June 24, 2020 Place: Navi Mumbai **Company Secretary**

CIN - L65110MH1985PLC038137

Kotak Mahindra Bank Limited

Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Tel: 61660001 Website: www.kotak.com

NOTICE is hereby given that the under mentioned share certificates of the Ban have been lost/misplaced and the holders/purchasers of the said shares have applied to the Bank to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/he claim with the Bank's Registrars & Transfer Agents, KFin Technologies Private Limited at KFIN Technologies, Selenium building, Tower-B, Plot No.31 & 32 Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032 within 15 days from the date of this Notice, else the Bank will proceed to issue duplicate ificate(s) to the under mentioned without any further intimation

Folio No.	Name of the holder(s)	Certifi-	Distinctive Nos.	No. Of Shares
		cate No. 126859	From To	
KMF008213	MF008213 Parmesh Chander Khosla		12834661 - 12834760	100
KMF090386	Para A Ibrahim	157873	15752201 – 15752300	100
KIVIFU9U300		282911	28165328 - 28165427	100
		180753	18040201 – 18040300	100
		181318	18096701 - 18096800	100
KMF104522	Mehul Pankaj Pate	181363	18101201 - 18101300	100
		182470	18211901 - 18212000	100
		406628	96247630 - 96248029	400
KMF203236	P Lalitha	703236		240
KMF004439	Janak Manilal Patel	400365	94936861 – 94937110	250
	Janak Manilai Fatei	502399	226962857 - 226963606	750
KMF101003	Mahesh Kumar M Patel	310395	36905660 - 36905709	50
KIVII 101003	manesii Numai M Falei	501885	226683125 - 226683874	750
	Kapilaben N Patel	16559	6195001 - 6195100	100
		129572	13105961 - 13106060	100
KME404474		252264	25104754 - 25104853	100
KIVIF 10 147 1		311330	36959439 - 36959513	75
		406392	96214272 - 96214646	375
		502404	226966307 - 226967431	1125
KNAF050044	Manish Ramaji Prajapati	151013	15066201 - 15066300	100
KMF059341		402579	95515550 - 95515649	100
	Anita Mool Rajani	61128	6312701 - 6312800	100
		122429	12404715 - 12404814	100
KMF011628		227987	227373028 - 22737127	100
		227988	22737128 - 22737227	100
		501005	226231079 - 226231678	600
VI 150000 : 5	Franklin Christian /	402672	95531942 - 95532141	200
KMF060918	Patricia Christian	502145		600
	Mulchand Ramchand / Kanchan Mulchand / Rayindra Mulchand	129686	13117361 - 13117460	100
		313154	11007080 - 11007112	33
KMF121158		407551	96391513 - 96391645	133
		503782	227850626 - 227851024	399
		801887	915366589 - 915367918	1330
		703107	772993648 - 772993797	150
KMF203107	M P Mallikarjuna	805549		150
		258263	25704654 – 25704753	100
KMF070489	Murlidhar Dudhalakar /	403512	95690335 - 95690434	100
0. 0-100	Ratan Dudhalkar	504387	228281892 - 228282191	300

Bina Chandarana Joint President & Company Secretary

NAVI GENERAL INSURANCE LIMITED

(Formerly known as DHFL General Insurance Limited)

Registered & Corporate Office: 402, 403 & 404, A&B Wing, 4th Floor, Fulcrum, Sahar Road, Next to Hyatt Regency, Andheri (E), Mumbai -400099 Web: www.cocogeneralinsurance.com, Email: mycare@cocogeneralinsurance.com, Toll Free: 1800-123-0004 IRDAI Registration No.: 155, Dated May 22, 2017 CIN: U66000MH2016PLC283275

by **navi** general insurance

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2020

	Revenue Account For The Year Ended March 31, 2020 (₹ in lakhs)								
S.	Doutionland	Year Ended March 31, 2020			Year Ended March 31, 2019				
No.		Fire	Marine	Misc.	Total	Fire	Marine	Misc.	Total
1.	Premiums Earned (Net)	3,046	-	9,197	12,243	5,223	_	5,608	10,831
2.	Profit / Loss on sale /	33	-	111	144	56	-	77	133
	Redemption of Investments								
3.	Others								
	Other Income	-	-	-	-	-	-	-	-
	Earlier year provisions	92	-	124	216	-	-	-	-
	writtern back								
4.	Interest, Dividend & Rent -	314	-	1,067	1,381	374	-	515	889
	Gross								
	TOTAL (A)	3,485	-	10,499	13,984	5,653	-	6,200	11,853
1.	Claims Incurred (Net)	(408)	-	8,551	8,143	647	-	2,430	3,077
2.	` '	(460)	-	115	(345)	(1,296)	-	(2,710)	(4,006)
3.	Operating Expenses related	1,625	-	10,170	11,795	4,635	-	8,360	12,995
	to Insurance Business								
	Premium Deficiency	313	-	(1,113)	(800)	674	-	2,282	2,956
5.	1	1	-	9	10	-	-	7	7
	TOTAL (B)	1,071	-	17,732	18,803	4,660	-	10,369	15,029
	Operating Profit / (Loss)	2,414	-	(7,233)	(4,819)	993	-	(4,169)	(3,176)
	from Fire / Marine /								
	Miscellaneous Business								
	C = (A - B)								
١.	APPROPRIATIONS								
1.	Transfer to Shareholders'	2,414	-	(7,233)	(4,819)	993	-	(4,169)	(3,176)
	Account								
2.	Transfer to Catastrophe	-	-	-	-	-	-	-	-
	Reserve								
3.	Transfer to Other Reserves	-	-	- (= 005)	- (4.046)	-	-	- (4.405)	- (0.4=6)
	TOTAL (D)	2,414	-	(7,233)	(4,819)	993	-	(4,169)	(3,176)

FORM NL-1A-B-RA

	FORM NL-3A-B-BS					
	Balance Sheet As At Marc	ch 31, 2020	(₹ in lakhs)			
S. No.	Particulars	As At March 31, 2020	As At March 31, 2019			
1.	SOURCES OF FUNDS	24.005	10.005			
	Share Capital Reserves And Surplus	31,005	19,005			
	Fair Value Change Account - Shareholders' Funds	- 1	_			
	Fair Value Change Account - Onlicyholders' Funds	<u>'</u>	- 1			
	Borrowings	_	<u>:</u>			
	TOTAL	31,006	19,006			
2.	APPLICATION OF FUNDS	,	,			
	Investments - Shareholders'	14,360	4,301			
	Investments - Policyholders'	17,328	15,862			
	Loans	<u>-</u>	<u>-</u>			
	Fixed Assets	5,384	5,380			
3.	CURRENT ASSETS	500	050			
	Cash and Bank Balances	522	852			
	Advances and Other Assets	2,658 3,180	5,845 6,697			
	Sub-Total (A) Current Liabilities	11,475	7,580			
	Provisions	10,076	10,854			
	Sub-Total (B)	21,551	18,433			
	NET CURRENT ASSETS (C) = (A - B)	(18,371)	(11,736)			
4.	MISCELLANEOUS EXPENDITURE	, ,,,,,,,	` , ,			
	(to the extent not written off or adjusted)	-	-			
5.	DEBIT BALANCE IN PROFIT AND LOSS ACCOUNT	12,305	5,200			
	TOTAL	31,006	19,006			

Р	rofit And Loss Account For The Year End	led March 31, 2020 (₹ in lakl		
S. No.	Particulars	Year Ended March 31, 2020	Year Ended March 31, 2019	
1.	OPERATING PROFIT / (LOSS)			
	(a) Fire Insurance	2,414	993	
	(b) Marine Insurance	-	-	
	(c) Miscellaneous Insurance	(7,233)	(4,169)	
2.		0=0		
	(a) Interest, Dividend & Rent - Gross	253	776	
	(b) Profit on sale of investments	13	49	
3.	Less: Loss on sale of investments OTHER INCOME	- 1	- 5	
3.	TOTAL (A)	(4,552)	(2,346)	
₄	PROVISIONS (Other than taxation)	(4,332)	(2,340)	
7.	(a) For diminution in the value of	1,501	373	
	investments	1,001	0,0	
	(b) For doubtful debts	-	-	
	(c) Others	-	-	
5.	OTHER EXPENSES			
	(a) Expenses other than those related to	812	-	
	Insurance Business			
	(b) Bad debts written off	-	-	
	(c) Others	240	164	
	TOTAL (B)	2,553	537	
	Profit / (Loss) Before Tax (A) - (B) Provision for Taxation	(7,105)	(2,883)	
	Profit / (Loss) After Tax	- (7,105)	(2,883)	
	APPROPRIATIONS	(7,103)	(2,003)	
	(a) Interim dividends paid during the year	_	_	
	(b) Proposed final dividend	_	_	
	(c) Dividend distribution tax	-	_	
	(d) Transfer to any Reserves or Other	_	-	
	Accounts			
	Balance of profit / (loss) brought	(5,200)	(2,317)	
	forward from last year			
	Balance carried forward to Balance Sheet	(12,305)	(5,200)	

FORM NL-2A-B-PL

Mumbai, 24th June, 2020

	FORM NL-30A						
	Analytical Ratios						
S. No.	Particulars	Year Ended March 31, 2020	Year Ended March 31, 2019				
1.	Gross Direct Premium Growth Rate	-35%	72%				
2.	Gross Direct Premium to Net worth ratio	0.84	1.76				
3.	Growth rate of Net Worth	35%	-17%				
4.	Net Retention Ratio	73%	53%				
5.	Net Commission Ratio	-3%	-31%				
6.	Expense of Management to Gross Direct Premium Ratio	82%	67%				
7.	Expense of Management to Net Written Premium Ratio	112%	126%				
8.	Net Incurred Claims to Net Earned Premium	60%	56%				
9.	Combined Ratio	159%	125%				
10.	Technical Reserves to Net Premium Ratio	1.47	1.01				
11.	Underwriting Balance Ratio	-0.52	-0.39				
12.	Operating Profit Ratio	-39%	-29%				
	Liquid Assets to Liabilities Ratio	0.59	0.40				
14.	Net Earning Ratio	-61%	-22%				
15.	Return on Net Worth Ratio	-38%	-21%				
16.		3.35	2.60				
17.	Solvency Margin Ratio NPA Ratio						
	- Gross NPA Ratio	7.5%	NA				
	- Net NPA Ratio	2.4%	NA				

• The disclosure is made in accordance with the presentation framework prescribed in IRDA Circular No. IRDA/F&I/CIR/F&A/012/01/2010 dated January 28, 2010. • Analytical Ratios are computed in accordance with and as per definition given in the Master Circular on Preparation of Financial Statements dated October 5, 2012 and subsequent corrigendum thereon dated July 3, 2013 • Ratios are calculated after taking into consideration Premium Deficiency as applicable • The above financial results for FY 2019-20 have been audited by the Joint Statutory Auditors of the Company and were approved by the Audit Committee & Board of Directors in their For Navi General Insurance Limited

Place: Mumbai Date: June 10, 2020

meeting held on 10th June 2020.

Ramchandra Pandit

* On account of the MD/CEO position being vacant, Mr. Ramchandra Pandit is currently discharging the responsibilities of the MD/CEO's office in an interim capacity

महाशब्दकोडे-१८९४

आडवे शब्द - १. लहान झांज किंवा टाळ, तुळशीचा तुरा, मुलींचे एक नाव ४. सरोवरातील हाऊसबोट ७. ओलांडणे, नियम मोडणे १०. अभिमन्यूची बायको १२. फुल १४. पाठवणी १५. देव्हाऱ्यातील रांगणारी मुर्ती १७. . अतिशय (प्रयत्न) १८. बचाव १९. रास २२. वाईंट काम २३. आकर्षक आकाराचे २५. वर्तुळ २७. दुसऱ्यावर आलेल्या संकटात आनंद मानणारा २९. झोपडी ३०. शंका, संदेह ३१. न दिसणारा ३२. तराजू ३३. गंमत ३५. न टिकणारे, कंडम ३६. अपहार ३८. पुष्पगुच्छ ४०. कारस्थान ४३. कौशल्य ४४. खोकल्याची उबळ ४६. केवळ ४८. पोलिसांचे अटकसत्र ५१. बैराग्याने पेटवलेली शेकोटी ५२. झोपमोड ५३. देवापुढे गायला जाणारा गीतप्रकार ५५. त्रास ५६. देखभाल ५७. व्यवस्थित ५८. अस्वस्थ, व्याकृळ ६०. यक्षकर्दम ६१. पत्त्यांचा खेळ ६२. उसाचा मुख्य पदार्थ ६३. समाविष्ट ६५. पोटदखीवर घरगुती औषध ६७. महिना ६८. रावणाने सीतेला कैदेत ठेवले ती जागा ६९. घांदल ७१. जवळ सोनेनाणे नसलेला, कफहक ७२. दक्ष ७३. अगम्य, अनाकलनीय ७४. विष ७५. पाणी देण्यासाठी पिकाभोवती किंवा रोपाभोवती केलेले आळे, खाचर ७७. संगोपन ७९. ठिकाण, पत्ता ८०. नवरदेव ८३. प्राण ८५. हात, बाह् ८६. शुक्राचार्यांकडे असलेली अचाट विद्या ८९. तापलेले ९०. प्रयोगाचे सामान, साधने ९१. कृष्णाचा भाऊ ९२. फुलातील रजकण ९४. पोबारा ९७. चिन्ह ९८. मुलाची बायको ९९. निवृत्तीनाथांची बहीण १०२. फोल १०३. विशाद १०४. घडक १०५. मानसिक ताकद, विल पॉवर १०६. गुजराधी नृत्य

<u>उभे शब्द -</u> २. शिवाजी महाराजांचा मुकूट ३. अवडंबर ५. कारणास्तव, कारणामळे ६. दळलेली हळद, पोपट ७. अकारण ८. एक शभमहर्त, अचानक धनलाभ ९. पाईप १०. कढत ११. चिखल १२. आटोपशीर आकाराचे १३. पापी लोकांचे मरणोत्तर स्थान १६. उपकारांची जाणीव नसणे १७. नखशिखांत २०. अवकृपा, वाकडी नजर २१. खिळे ठोकण्याचे अवजार २४. भरभराट २६ चंगळ २८. सोबत ३०. पेटी ३४. आरोपीला मागितलेला खुलासा ३७. राणी पश्चिनीने जोहार केलेला गड ३९.

बैराग्याचे वस्त्र ४१. हार, पराजय ४२. जनावरांचे पंजे ४३. गच्छंती, अर्थचंद्र ४५. देव-दानवांचा संयुक्त प्रकल्प ४७. मुलींचा घेरदार परकर

४८. संपत्ती ४९. सूर्योदयाच्या आधीची वेळ ५०. येऊ घातलेले, भावी ५१. धुमाकृळ ५२. मूर्खपणाचे विधान ५४. अल्प ५६. अंतिम निरोप घेतानाची आवराआवर ५९. पायऱ्या असलेली विहीर ६०. स्पष्टीकरण ६४. प्रिय व्यक्तीचे एकत्र येणे हह, फजिती ह७, शोध ह८, भमी ७०. गणपती ७३. चिंता ७६. वात्रट ७७. सूर्यमालेतील एक ग्रह, नेपच्यून ७८. तराजुचे एक पारडे ८१. पृथ्वी ८२. रामाच्या सैन्याचा सेनापती ८४. मिरवण्क ८७. मुंडन ८८. अशुद्ध रक्तवाहिनी ९१. पैशाची थैली ९३. कणखर, कष्टांना सरावलेला ९५. देवाची इच्छा ९६. कोष्टक ९७. बुद्धी ९८. स्वर ९९. सुटका, मोक्ष १००. उपवन १०१. ईर्ध्या

महाशब्दकोडे क्रमांक १८९३ चे उत्तर

आडवे शब्द : १. सुपंथ ४. शिष्ठक ७. आश्रम १०. दास १२. वळेसर १४. फसगत १७. वतनदार १९. एककङ्की २९. बलव २२. रमणी २९. कल्याण २४. हमवा २५ कडीपाट २६. यथा २८. कर २९. वाणी ३३. रोहिणी ३४. पंचवटी ३६. दिवसाढवळघा ३८. कथा ४०. ताठा ४२. बाजी ४३. कष्ट ४४. रग ४५. वही ४७. ऊस ४९. रमल ५२. फुटीर ५३. कपार ५४. एकलच्य ५५. मेणा ५६. आरमार ५९. प्रभाव ६९. वक्र ६२. ठाणवई ६३. अही ६४. यहा ६७. रसातळ ६९. धरणे ७०. विध् ७१. पूर्वसंचित ७३. सडक ७४. तमंचा ७७. सोस ७८. गिरी ७९. पुनीत ८१. पारवा ८२. दरबार ८३. चाक ८४. जारी ८५. नफा ८७. वडील ८८. कुळ ८९. बया ९१. मागम्स ९३. नालस्ती ९५. गोड ९६. मखलाशी ९८. शेस १००. लाखो १०२. गावगाडा १०४. स्तंभ १०५. अभृतपूर्व १०६. चर्यटपंजरी १०७. गर्दभ १०८. रजत

उभे शब्द : २. पंचकल्याणी ३. बळे ४. शिर ५. कफहक ६. भूंग ८. श्रवणीय ९. मत १०. दादा ११. सरकार १२. बल्ली १३. सनसनाटी १५. सबडीनुसार १६. तरट १८. नष्ट १९. एकवाक्यता २०. कण २७. थारोळे २८. कणीक ३० बिचवा ३१. नादिष्ट ३२. ताळपावर आणणे ३५. वजीर ३७. हगफुटी ३९. थाट ४१. ठाऊक ४३. कल ४६. अपार ४८. सलग ५०. महाभारत ५१. खाणावळ ५३. कमाई ५४. एवंच ५७. रव ५८. दृही ६०. वसा ६२. टार करणे ६३. अध् ६५. हापुस ६६. प्रासंगिक ६८. तर्जनी ६९. धडपा ७०. विचारपूर्स ७२. चिरी ७५. मंद ७६. खुरपे ७७. सोकावलेला ७९. पुरी ८०. तनया ८३. चालना ८४. बाळ ८६. ढंग ८८. कुस्ती ८९. बडगा ९०. मुखस्तंभ ९१. माशी ९२. मृलभृत ९४. लगट ९५. गोवरी ९७. लाम ९८. शेपुट ९९. सर्व १०१. खोच १०२. गाज १०३. डाग १०५. अज

सहकारी बँकां यापुढे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली

रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील ८ कोटी ६० लाख खातेदारांना दिलासा मिळणार आहे. देशातील १,४८२ ग्रामीण सहकारी बँका आणि ५८ सहकारी बँका रिझर्व . बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहे आहेत त्यामळे गामीण सहकारी बँकेच्या ८.६ कोट खातेधारकांना व व सहकारी बँकेच्या ४.८४ खातेधारकांना संरक्षण मिळणार आहे असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे देशात नेमलेल्या ओबीसी कमिशनचा कार्यकाळ आणखी ६ महिने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा कार्यकाळ ६ जानेवारी २०२१ पर्यंत असेल. ओबीसी कमिशन तोपर्यंत आपला अहवाल केंद्र सरकारला सोपवेल.

देशातील बालकांसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावर म्हणजेच शिशु कर्जाच्या व्याजदरात आता २ टक्के सूट दिली जाणार आहे. त्याचा फायदा ९.३७ कोटी लोकांना होणार आहे. उत्तर प्रदेशातील कुशिनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत

'चीनी हॅकर्स'च्या कोविड ईमेलपासून सावध

सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील चायनीज हॅकर्स आता भारताव मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका इंमेलचा वापर करत आहे. त्यापासन सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमात्न भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हळ्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा / आर्थिक पत्नोभन देणारा विषय (Email Subject असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit.. त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा . अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019. gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते

महाराष्ट सायबर सर्व नागरिकांना विनंती . रते कि वरील दाखविल्या प्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.सायबर सरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि ([Paid/Licensed]) अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अँप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये त्यातील लिंक वर क्लिक करू नये त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणा-या इमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती इतर गोपनीय माहिती टाकू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

चिपळ्णमध्ये डबक्यात दोन बहिणी बुडाल्या

रत्नागिरी, प्रतिनिधी- दगड खाणीतील डबक्यात चिपळूण तालुक्यातील निरबाडे मोहल्ला येथे राहणाऱ्या नजराना (९) आणि अरजीना अहमद शेख (११) दोन सख्ख्या बहिणी बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. या दोघीहीं आपल्या आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या दुर्घटनेत ९ वर्षांच्या नजराना अहमद शेख या बालिकेचा बडून दुर्देवी ु मृत्यू झाला. तर दुसरीला वाचविण्यात यश आलं असून तिच्यावर . चिपळूणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका

संक्षिप्त निविदा सूचना क.-नमुंसपा/आरोग्य/कोरोना/ 34/ 2020 ामाचे नांव :- कोरोना साथरोमाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कम्णालयांकरीता सर्जिकल साहित्य खरेदी करणेबाबतची केरनिविदा

हामाची अंदाजीत किंमत - इ. 674.78 जक्ष निविदेवाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महान www.nmmc.gov.in # www.nmm प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नीद ध्याची. ऑनलाईन निविदा तयार करावयाची अंतिम दिनांक 01/07/2020 रोजी

साय. 4.00 वाजेपर्यंत आहे. वैद्यकिय आरोग्य अधिकारी

नवी मुंबई महानगरपासिका

जाहीर सूचना

मुंबई कंपनी याचिका क्र. ४०५/२०१८ कंपन्या कायदा, २०१३ च्या प्रकरणी व कंपनी कायदा, २०१३ चे कलम ६६ च्या प्रकरणी

व फिड्रेनीस सीक्युप्टिंग प्रायक्टे लिमिटेडण भागभंडवलात यट करण्याच्या प्रकरणी (केरनी आयर्डेटिंगकेकान ने. (सीआयान् U67120MH997PC11026) जेड्राप्टीस सीक्युप्टिंग प्रायक्टेट लिग्नि या कव्या, १९४५ अंगर्का संस्थापित पांच्या नीरणीकृत कर्याल्याच्या पत्मा २, ला न, उद्यस्तरण, १६, स्विचिक सीक्याप्ट्र एस. गेड्र, नेव्यस्ति सीक्याप्ट्र



मीन

राशी भविष्य

गुरुवार, दि. २५ जुन २०२०

	MILE	गुराबार, १५. २२ चून २०२०
मेष	400	मेष :— नोकरी व्यवसायात थोडी अशांतता संभवते. अवलंबून राहणे टाळावे. सत्संग लाभेल.
वृषभ	-Di	वृषभ :— उत्तम अर्थप्राप्तीचे योग. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. कमी श्रमात लाभ.
मिथुन	RA.	मिथुन :— पैशाची सर्कस मानसिक क्लेश वाढवेल. संततीबाबतीत शुभवार्ता समजतील.
कर्क	6 2	कर्क :— पैसा व वेळ यांची सांगड अपेक्षित यश देईल. भावाबहिणींशी अंतर ठेवून असावे.
सिंह	€	सिंह:— संततीबाबत वाटणारी काळजी खोटी ठरेल. स्वतःबद्दल अवास्तव समज नुकसान करवेल.
कन्या		कन्या :— नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. तरुणांना नवीन संधी. पैसे मिळतील.
तूळ	=)	तूळ :— कमी श्रमात लाभ संभवतात. तुमचा निर्णय घरातील तरुणांना विचलित करू शकतो.
वृश्चिक	¥	वृश्चिक :— इतरांच्या चुकांमुळे अडचणी याल. कौटुंबिक ताणतणाव राहील. उधारी वसूल होईल.
धनु		धनु :— तणाव असूनही मार्ग निर्माण कराल. प्रिय व्यक्तीबरोबर वाद नको. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मकर	2	मकर :— भावंडांचे प्रश्न मार्गी लागतील. आवडते पदार्थ कमी खावेत. कमी श्रमात अधिक लाभ.
कुंभ	次	कुंभ :— थोडे पारदर्शक असणे आवश्यक. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. सत्संग लाभेल.
_	<i>-</i>	मीन :- कोणाच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नये. साचून

राहिलेल्या कामांना गती मिळेल.

डहाणूत कोरोनाचा पहिला बळी

डहाणू

लॉकडाऊन

करणाच्य

असून,वाढवण एका ५३ वर्षीय

रुगणालयात

काळात,कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत

झाल्याने, मंगळवार ता,२३ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्याचा डहाणूच्या उपजिल्हा

उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे तो डहाणूतील कोरोनाचा पहिला बळी

ठरला आहे. रात्री उशिरा मृतावर डहाणूतील मल्याण

स्मशानभूमीत, काही नातेवाईकांच्या उपस्थितीत

त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वाढवण गावांतील कोरे आळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात

होती. रविवारी दुपारी त्यांनी वाढवणनाका येथील खाजगी क्लिनिकमध्ये,

उपचार घेऊन तो, डहाणू

रुगणालयात

उपजिल्हा

भरती झाला होता.

आली आहे. कोरोन लागण झालेली मृत व्यक्तीही वाढवणा गावची असली तरी ती बोईसर पास्थळ येथे रहात होती, दोन तीन दिवसापूर्वी, ताप येत असल्याने ती व्यक्ती गावात आर्ल

डहाणू-

तालक्यात

शिथिली

चालला

गावच्या एका इसमाला कोरोना ची लागण

€9 kotak Kotak Mahindra Bank Limited

CIN - L65110MH1985PLC0381

ed Office: 278KC, C 27, G Block, Bandra Ki Bandra (East), Mumbal - 400 051.

Tel: 61660001 Website: www.kotak.com

in come to resear outpercare commissions, who has a claim in respect of the south sharers should lodge fresh the Bark's Registram & Transfer Agants, Kifur Technologies Private Toll Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Selessam boldtong, Towerd, IP Pol No 31 & 3. Technologies, Pol No 31 & 3. Tec

Folio No.	Name of the holder(s)	Certifi	Distinctive Nos.	No. O Share
I SOURCE IN		cate No.	From To	Respons
KMF008213	Paimesh Chander Khosia	126859	12834661-12834760	100
KMEDOONES	Para Albrahim	157873	15752201-15752300	100
con esseco	T HILL P. LEWIS CO.	282911	28165328 - 28165427	100
		180753	18040201-18040300	100
		181318	18096701-18096800	100
KMF104522	Mehul Pankaj Pate	181363	18101201 - 18101300	100
	293236 P Laithe 703236 773027813 - 773028052 504438 Janak Manilal Pahat 502399 226962857 - 226963606	100		
				400
KMF203236	P Laithe			240
KAROOMAA	James Manuful Dahal			250
OH 004130	manager, systemated 5, model.	502390	226962657 - 226963606	750
VALC LO LOCO	Advanced Money and Partial	310395	36905660 - 36905709	50
KMI 101003	Real results (Norther to 11000)	501885	226683125-226683874	750
		16559	6195001-6195100	100
		129572	13105961-13106060	100
SECTION SE	CONTRACTOR OF	252264	25104754 - 25104853	100
KME 101471	Kapitaben N Patel	311330	36950438-36959513	75
		106392	96214272-96214646	375
		502404	220906307-220907431	1125
	Manish Ramay Prayapoli	151013	15066201-15066300	100
KMF039341		400579	95515550-95515649	100
		61128	6312701-6312800	100
		122429	12404715-12404814	100
KMF011628	Anita Mool Raisre	227987	227373028-22737127	100
		227908	22737128-22737227	100
		501005	226231079-226231678	600
KMF060918	Franklin Christian /	402672	195531942-95532141	200
WHI COUNTS	Patricia Christian	502145	226831749-226832348	500
		129000	13117301-13117400	100
	Mulchand Remchand / / Kanchan Mulchand / Revendra Mulchand	313154	11007060-11007112	33
KMF121158		467551	96391513~96391645	133
		503782	227850626 - 227851024	399
		801887	915366589-915367918	1330
	10000000000000000	703107	772993648-772993797	150
KMF 203107	M P Mullikarjuna	805549	917193806-917193055	150
	NOTE BY 160757117414	258293	25704654 - 25704753	100
KMF070499	Murlidhar Dudhalakar /	483512	95690335 - 95690434	100
	Ratan Dudhalkar	504387	228281892 - 228282191	300



ई-निविदा सूचना

बृह-मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचेद्वारे शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि त्याचवांचर बृह-मुंबई महापालिकेमध्ये 'पाम सी.जी.एम. व्हेंडर' असणान्या कंत्राटदार्धकडून एकूण ३ कामांकरिता अंदाजित हे १९२२९४६.७८ त्वकमेची/त्यकमेच्या निविदा आमंत्रित करण्यात वेत आहेत; तसेच त्या कंत्राटदारास ₹ १ लाखाच्या कामाची कार्यप्रणवताची हमी देऊन आवश्यक ती निविदा माहिती व ई-निविदा प्रक्रियेसाठी vww.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पीआरओ / २६४ / जाहि. / २०२०- २१

ाईतील वेघर/कामगार/ अडकलेल्या इतर प्रातांतील व्यक्तिंच्या अन्न व निवारासाठी ल्पलाईन क्रमांक १८००२२१२९२ सकाळी ९ ते रात्री ९



बोली मागविणारी सूचना नवी मुंबुई मेट्रो लाइन १ च्या तळोजा येथे डेपो तथा वर्कशॉपमध्ये हाइट गेजेसची तरतूद करून

तथा वकशायमध्य हाइट गंजसंघा तरतूद करून प्रतिरुठापनाचे कार्य सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खालील निर्देशित कामाकरिता अशा प्रकारची कांगे जमे हाइट गंजेमची तरतूद करणे व बमवणे किंवा कोणत्याही प्रकारचे रहक्चरल स्टील कार्य केलेल्या सिडको लि. वा केंद्र सरकार वा महारष्ट्र राज्य सरकार वा त्यांचे उपक्रम यांच्यासह गेंदणीक्त योग्य वर्ष व श्रेणीतील अतिवार्य पात्रता अर्द्धतांची पूर्वता असलेल्या

वर दि. २६.०६.२०२० रोजी सायं. १७.०१ वा. उपलब्ध करता येतील कार्यकारी अभियंता